

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास
महामंडळास सन २००६-२००७ या आर्थिक
वर्षाच्या योजनेतर तरतुदीतून व्यवस्थापकीय
अनुदानाची दुसऱ्या हप्त्याची रक्कम मंजूर
करण्याबोबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र.आविम-२००६/प्र.क्र.५०/का.३

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २९ ऑगस्ट २००६.

- बाबा : (१) शासन निर्णय, समाजकल्याण व क्रीडा विभाग, क्र.टिडीसी-१०७७/१३७३३/डी-२५ (२),
दिनांक ६ फेब्रुवारी, १९८२
- (२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.१/का.७,
दिनांक ५ एप्रिल, २००६.
- (३) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, क्र.आविम-२००५/प्र.क्र.५०/का.३
दिनांक १२ जून, २००६
- (४) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादा,
नाशिक यांचे पत्र क्र.आविम/लेखा-३/१०/आस्था/बजेट/४५९८/२००६,
दिनांक १४.८.२००६.
- (५) वित्त विभाग, शासन परिपत्रक, क्रमांक खर्चनि-१०.०६/प्र.क्र.१/अर्थापाया,
दिनांक २० एप्रिल, २००६.

शासन निर्णय :- सन २००६-२००७ या वित्तीय वर्षात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास
महामंडळास व्यवस्थापकीय अनुदान देण्यासाठी करण्यात आलेल्या एकूण १५४९.५२ लाख इतक्या
योजनेतर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दुसऱ्या हप्त्यापोटी देय असलेली रक्कम रु.५,१६,५०,६६७/-
इतकी वरील क्रमांक- ५ येथील वित्त विभागाच्या दिनांक २० एप्रिल, २००६ च्या परिपत्रकातील
अटीच्या अधिन राहून वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी उपरोक्त रक्कम
रु.५,१६,५०,६६७/- (रुपये पाच कोटी सोळा लक्ष पन्नास हजार सहाशे सदुसष्ट फक्त) क्रोषागारातून
काढून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांना अदा करावी.

३. सदर खर्च "मागणी क्रमांक : टि-२, २४२५-सहकार-१०८ -इतर सहकारी संस्थांना सहाय्य (००) (०१) महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळाला वित्तीय सहाय्य-४३-अर्थसहाय्य (२४२५ ०७०१) (दत्तमत)" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून तो त्याखाली सन २००६-२००७ मधील मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूहीतून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक-खर्चनि-१०.०६/प्र.क्र.१/ अर्थोपाय, दिनांक २० एप्रिल, २००६ अनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००६०८२९१४५२४७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(गी.मो.चांदे)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक
महालेखापाल (लेखापरिक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक
वित्त विभाग (अर्थोपाय), मंत्रालय, मुंबई ३२
संचालक, लेखापरिक्षा, ऑफिस ऑफ दि डायरेक्टर, ऑफीट सायंटिफिक अँड क्रमर्शियल डिपार्टमेंट,
१०१, महर्षि कर्वे रोड, मुंबई ४००.०२०.

अवर सचिव, कार्यासन-१, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
कक्ष अधिकारी (का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
निवडनस्ती (का.३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई